This is to inform that I Sayed Shakira Ahmed Owase hereby state that I had agreed and appointed my husband Mr. Ahmed Owase Izharuddin as my attorney with regard to my property vide Power of Attorney Dated 26th day of October 2013 and the said Power of Attorney Dated 26/10/2013 and the said Power of Attorney is notarized. I say that I do not want to keep my Husband Ahmed Owase as my Attorney and Power of Attorney executed on 26/10/2013 is hereby revoked and cancelled which please note.

Sd/- By Sayed Shakira W/o Ahmed Owase R/O Flat no 501, 5th floor, Cream Apartment, 203/205, Sheriff Devji Street, Chakla, Mumbai - 400003. Mumbai

Dated 02-08-2019

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT MADRAS (Ordinary Original Civil Jurisdiction) Application No. 512 of 2019 In the matter of Arbitration & Conciliation Act, 1996 And In the matter of Disputes between M/s. Cholamandalam Investment and Finance Company Ltd. and Mr. Vitthal Vilas

Vishwambharrao Patil Arising under Loan Agreement No. X0CELTR00001371482 Dated 28.02.2015. M/s. Cholamandalam Investment and Finance Company Limited, 'Dare House', No.2, N.S.C. Bose

Road, Parrys, Chennai - 600 001. Represented by its Authorised Signatory : Applicant Mr. Vitthal Vilas Vishwambharrao Patil, S/o. Vishwambharrao Patil,

82, Bhogale Wada, Kumbhar Wada,

Hasegaon, Tq - Kallam, Osmanabad, Maharashtra - 413507. : Respondent

Mr.Vitthal Vilas Vishwambharrao Patil, S/o. Vishwambharrao Patil 82, Bhogale Wada, Kumbhar Wada, Hasegaon, Tg - Kallam, Osmanabad, Maharashtra - 413507.

The above application is posted on 05.09.2019 at 10.30 A.M. before the Hon'ble Master, High Court, Madras for your appearance. Please take notice and appear on that date either in person or through your counsel failing which you will be set ex-parte and the matter will be decided in your absence. M/s. D. PRADEEP KUMAR

Counsel for Applicant

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Deed of Agreement No. TNN1-04547-2007 dated 23/08/2007 issued by the Sub Registrar Thane in respect of Flat No. 102, First Floor, Manomay, Maiiwade, Thane (W) and issued in favour of Mr. Shivram Narayan Kelkar has been misplaced/lost on 4th June 2019 at Vasant Vihar, Thane west area and is not traceable. A complaint to the effect has been lodged by Mrs. Swapna Suraj with Chitalsar Manpada police station who have recorded the same vide their document missing register no. 849/2019 of 19th July 2019. Any member of the public who finds this/ has found the said documents is requested to arrange to return the same to Mrs. Swapna Suraj contact at 9619516412.

Date: 01/08/2019. Place: Thane(W)

Sd/-

Swapna Suraj

SERVOTEACH INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as Servotech Engineering Industries Limited) CIN: L28933MH1994PLC081857 Regd. Off: 502, Triveni Krupa, Carter Road No.3, Opp. Ambaji Mata Temple Borivali (East) Mumbai - 400 066. Tel: 022-28669600/28624357/58 Fax: +91-22-28083296

Email:- info@servotech-india.com Web:- www.servotechengineering.ir NOTICE Notice is hereby given that pursuan

to Regulations 29(1)(a) and 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable law's if any, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12th August, 2019, at 04:00 P.M. a above address inter-alia, to consider and take on record the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019. This intimation is also available on the website of the Company a www.servotechengineering.in and on the website of the Bombay Stock Exchange.

For Servoteach Industries Limited

R. S. Lahoti Managing Director Place : Mumbai (DIN: 00755363) Date: 01.08.2019

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e)) Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4),

Bhandari Co-op Bank Bldg., 2nd Floor, P. L. Kale Guruji Marg Dadar (West), Mumbai - 400 028 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of

construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 164 of 2019 Chairman / Secretary, Pramukh Apartment C.H.S. Ltd. Add: Plot no. 51, Lokmanya Tilak Road No. 3, Goregaon (W),

Mumbai - 62. ... Applicants

Versus 1) Shri Vasant D. Barot, Last known address: Room 7/21

Rd., Nalasopara (E), Dist Thane. 274/9, Jawahar Nagar Road No 2, Goregaon (West), Mumbai 62

Bldg No. 2, Sainathnagar, Tuling

Shri Amrut Uttam Bhosale, Shri Arun Uttam Bhosale,

Add of Opp. Nos. 2 to 3: Plot 51 Pramukh Apt. L. T. Raod No. 3 Goregaon (W), Mumbai - 62.

... Opponents

The above named Applicants The Promoter/Opponent/s PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promoter / Opponents above mentioned.

The Applicant has prayed for grant of unilateral conveyance its land and Property admeasuring 457.50 square meters bearingCTS No. 180, 180/1 to 180/7 of Village Pahadi Goregaon, Taluka Goregaon, within the registration District of Mumbai Suburban situated at Plot No. 51, Lokmanya Tilak Road No. 3, Goregaon (W) Mumbai - 400 062 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has

been fixed on 20/8/2019 at 3 p.m. 4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative 20/08/2019 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if

any filed by the interested parties. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

Given under my hand and the seal of the Competent Authority By Order,

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority

U/s 5A of the MOFA, 1963.

Court Room No. 2

IN THE CITY CIVIL COURT OF

JUDICATURE AT DINDOSHI,

MUMBAI

S. C. SUIT NO. 1134 OF 2019 Plaint lodged on :- 16/4 Plaint admitted on :- 26/4 Summons to answer Plaint u/s. 27 O.V rr.1,5,7 and & O. VIII, r.9 of

Mr. Kanishka Anant Samant Age: 34. Occ. Business White House, standing at Plot No. 24, Survey No. 94A, 1A/1 A2, CTS No. 409, in Jaiprakash Nagar, Goregaon East, Mumbai 400063 ...Plaintiff

Mr. Audhoot Damodar Samant. Having address at D. A. Samant & Co., Post Box No. 281, Manama,

Plot No. 1, Signature Crest Hotel, Sonawala Line, Next to Union Bank, Station Road, Goregaon (E), Mumbai-400 063

...Defendant

Greetings WHEREAS the above named plaintiffs have filed a plaint in this Hon'ble court against you the above named defendant whereof the following is a concise statement viz.:

a) That the defendant be restrain by an order of this Hon'ble court from defendant be restrained by an order of permanent injunction of this Hon'ble Court from entering into the suit premise i.e. White House admeasuring 3000 sq. ft standing at Plot No. 24, admeasuring 509.8 sq. meters, Survey No. 94A, 1A/1A2, at CS No. 409, in Jaiprakash Nagar, Goregaon East, Mumbai-400 063.

b) Pending the hearing and final disposal the defendant, his servants, agents and any other person claiming through them be defendant be restrained by an order of permanent injunction of this Hon'ble Court from entering into the suit premise i.e. White House admeasuring 3000 sq. ft. standing at Plot No. 24; admeasuring 509.8 sq. meters, Survey No. 94A, 1A/1A2, at CS No. 409, in Jaiprakash Nagar, Goregaon East. Mumbai-400 063.

c) Ad-interim orders in terms of prayer clause "b" above be grant-

d) Any other just fit and proper order be passed.

You are hereby summoned to appear in this Hon'ble court on the 9th day of SEP 2019 at 11.00 a.m. standard time in the forenoon in person or by advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named plaintiff, and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all vour witnesses on that day and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you (or send by your advocate) any document in your possession or power containing evidence relating to the merits of the plaintiff's case or upon which you intend to reply in support of your

This 29th day of July, 2019 Sd/-

For Registrar Sealer This 29th day of July, 2019

S. M. Suryawanshi Adv. for Plaintiff Off-Flat No. 101, 1st Floor, Amber Omswastik CHS Ltd., Carter Road No. 7. Borivali (E).

Mumbai-66.

SARVAMANGAL MERCANTILE CO LTD

CIN - L51100MH1983PLC029600 Regd. Office: No. 2 Mohatta Bhavan Properties, off Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018, E-mail: info@sarvamangalmercantile.com Tel. No.: 022-24964656-60; Fax. No.: 022-24963055

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 read with Regulation 29(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a Meeting of Board of Directors of the Company will be held on, Monday, August 12, 2019 inter- alia to consider and approve, text of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019. This information is also available on the Website of the Company at www.sarvamangalmercantile.com and on the Website of the Stock Exchange at www.bseindia.com

By order of the Board For Sarvamangal Mercantile Company Limited

Date: 01.08.2019 Prakhar Gupta Place: Mumbai Company Secretary

📵 EAST CENTRAL RAILWAY 🚳 OPEN E-TENDER NOTICE Open Tender Notice No.: -SPJ-ST-S-19-2019

DRM (S&T)/Samastipur invites open e-tenders on behalf o president of India for following work. (1) Name of work with its location: Integration of Data Logger with COA at terminating points (08 Nos) of SPJ Division. (2) Approx. cost of the work.: Rs. 45,89,306/- (Rupees Forty five Lakh Eighty Nine Thousand Three Hundred Six Only) (3) Earnest Money to be deposited: Rs. 91,800/- (Rupees Ninety One Thousand Eight Hundred Only) (4) Date & Time for Submission of tender & opening of tender: 19/08/2019 Up to 16:00 Hrs 19/08/2019 at 16:30 Hrs (5) Particulars of website where full details of tender may be seen www.ireps.gov.in

For further details please visit the website www.ireps.gov.in. Divisional Rail Manager (S&T), Samastipur PR/883/SPJ/S &T/T/19-20/36

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Satyawati Sanwarmal Agarwal, mother of my client Mrs. Suman K. Goyal, who was 50% owner of Flat No. 301, 302, 3rd Floor, Gurushiva Building, Plot No. 82, Sindhi Immigrants Co-op. Housing Society Limited, Sindhi Society, Chembur, Mumbai-400071, has died intestate on 17/3/2015.

All persons having any claim or claims, against or in the said property i.e. Flat No. 301, 302, 3rd Floor, Gurushiva Building, Plot No. 82, Sindhi Immigrants Co-op. Housing Society Limited, Sindhi Society, Chembur, Mumbai-400071, or any part thereof by way of inheritance, mortgage, trust, maintenance, license, easement, possession, gift, lease, charge or otherwise, are hereby required to make same in writing to the undersigned at his office address at Flat No.1388, Ground Floor, Building No.40, Subhash Nagar, Chembur, Mumbai-400071, having Mobile No.(9820309455) within 14 days from the publication of this Notice otherwise no claims will be entertained and the same will be considered as waived or abandoned.

Date: 02.08.2019 (Adv. Rahul G. Pandey) Mah/1629/2000

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY, **TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION**

PETITION No. 467/TP/OF 2018 Petition for probate of the last Will and Testament of Kedarnath Hiralal Choudhary who was also known as Kedarnath Hiralal Choudhari, Hindu, Unmarried, Occupation : Service, Indian inhabitant of Mumbai, who at the time of his death was residing at Village. Mupta, Taluka Chitapur, District: Gulburga, Karnataka, the deceased prior to his Death was also residing at 02, Marwadi Chawl, Near Basant Park, R. C. Marg, Chembur, MUMBAI-400 071.Deceased

NIRMALA NARAYAN SHETTY Aged 45 years Occ. Housewife Hindu, Indian inhabitant of Mumbai, residing at Shivaji Nagar, Opp. : Swastik Chember, Near Shankar Hanuman Temple, Swastik Park, Chembur, MUM-BAI-400 071 being the sole executrix to the WILL of thePetitioner deceased

To, ALL CONCERNED,

If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate In case you intend to oppose the grant of Probate.

You should file in the Office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court, Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

Witness Shri Naresh Harishchandra Patil, Acting Chief Justice at Bombay, aforesaid this 29th day of October, 2018.



Sd/-Sealer This _ th day of October, 2018 **WASIM A. SIDDIQUE** AFROZ SIDDIQUE NANDA J. SNIKTODE ADVOCATES FOR THE **PETITIONER**

NOTICE TATA CHEMICALS LIMITED REGISTERED OFFICE: BOMBAY HOUSE

EQUITY Rs. 10 SHARES

24 HOMI MODI STREET, FORT, OTICE is hereby given that the certificate(s) for the under staid and the holderfall of the said securities / applicantly shave applied to the Company to release the new rtificate. The Company has informed the holders / plicants thatthe said shares have been transferred to IEF

per IEPF Rules. ny person who has a claim in respect of the said securiti ould lodge such claim with the Company at its Registerer Office within 15 days from this date, else the Company will cosed to release the new certificate to the holders. plicants, without further intimation Kind of Securities Name(s) of holder(s)

Distinctive number[s] No. of Securities 12135312 - 12135361 29.07.2019 Pune NEEILAM SARIEEN

Name(s) of holder(s) / Applicant(s)]

EXECUTION APPLICATION NO. 19 OF 2017 IN APPLICATION

NARENDER NATH

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION COMMERCIAL

NO. 20 OF 2002 Citizencredit Co-op. Bank Ltd., (Formerly Known as Citizen Co-operative Bank Ltd.), Having its Registered Office at: Dr. Antonio Da Silva School Bldg., S.K. Bole Marg, Dadar,

Mumbai - 400 028.

.....APPLICANT

-Versus-1. Tool Tech Engineers, Through its Proprietor Mr. Jhon Rodrigues, Having its office at Unit No.2, Ground Floor, Shilpa Industrial Estate, Behind Union Bank, Oshiwara, S.V Road, Jogeshwari (West), Mumbai – 400 104.

2. Rajendra D. Sheth, Residing at A/9, Rachna Apartment, V.P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058. 3. Shivram Kunda Siddakatte,

Residing at Building No.20/2003-2004, Ground Floor, (Nalanda), Vanrai Colony, MHADA, W.E. Highway, Goregaon (East), Mumbai - 400 065.RESPONDENTS

WHEREAS in pursuance of a Warrant of Sale of immovable properties dated the 11th day of JUNE, 2019, the Sheriff has been directed to sell by public auction at the instance of the Applicant above named; (1) the right, title and interest of the Respondent No. 2 abovenamed in his ownership immovable property situated at 34, Manisha Tower, 4th Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053, (2) the right, title and interest of the Respondent No.2 abovenamed in his ownership immovable property situated at A/9, Rachna Apartment, V. P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058 and (3) the right, title and interest of the Respondent No. 1 abovenamed in their ownership immovable property situated at Flat No. 1403, 'C' Wing, Galaxy Heights, Link Road, Bangur Nagar,

Goregaon (West), Mumbai - 400 090. Notice is hereby given to all persons having rights in or charges claims on the abovenamed properties (other than claims involving and objection to the attachment or seeking the removal of the same) that they should on or before the 6th day of September, 2019, lodge in this office an affidavit verified by oath or Solemn affirmation of such rights, claims or charges. Dated this 6th day of July, 2019.

(S. S. Agate) (SEAL) Commissioner for Taking Accounts High Court, Bombay Room No. 505, 506, 511 5th Floor, Wockhardt Building No. 5, G. T. Hospital Compound,

Opp. L.T. Marg Police Station,

Bombay - 400 001

Note: You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees, as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free Legal Services, you may contact any of the above Legal Services Authorities/ Committees

GODAWARI POWER AND ISPAT LIMITED Regd. Office: 428/2, Phase-I, Industrial Area, Siltara, Raipur (C.G.) DOMINIARI POWER & ISPAT Corporate Office: Hira Arcade, Near New Bus Stand, Pandri, Raipur, (C.G.) 492004

CIN.: L27106CT1999PLC013756, Tel: 0771-4082000 Fax: 0771-4057601, Website: www.godawaripowerispat.com E-mail: yarra.rao@hiragroup.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 & 33 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of Board of Directors of Godawari Power and Ispat Limited will be held on 10th August, 2019 to consider and approve, inter alia, Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the company for the quarter ended 30th June, 2019. The said notice may be accessed on the company' website at www.godawaripowerispat.com and may also be accessed on the stock exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com. By order of the Board

Date: 01.08.2019 Y. C. RAO Place : Raipur Company Secretary

Avrow Textiles Limited

Regd. Off:- Plot No. 101-103, 19th Street, MIDC, Satpur, Nasik – 422 077, Maharashtra • CIN No. L51494MH2008PLC178384 • Tel No. 91-253-6609893 • Email ID: secretarial@arrowtextiles.com • Website: www.arrowtextiles.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 9th day of August, 2019 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

Further, Pursuant to our letter dated 28th day of June, 2019 to Stock Exchanges and in compliance with the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.arrowtextiles.com, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Arrow Textiles Limited

Place: Mumbai Date: 01/08/2019 Saurabh Gangadhare **Company Secretary** ACS No.: 49743



Relationship beyond banking **SARM Branch** 3rd Floor, Sadhana Rayon House, D N Road, Fort, Mumbai 400 001. Tel: 2267 3549, 2267 1066. P B X- 22650695 E-mail: SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in **POSSESSION NOTICE** Rule-8(1)

Whereas the undersigned being the Authorised officer of the Bank of India, SARM Branch, Mumbai - 400020, under Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred u/s 13/ (12) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01/06/2015 calling upon the borrower/ guarantors /mortgagors M/s. Devansh Industries, Mr. Virendra Harilal Gantara and Mr. Bharat Harilal Gantara., to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 2,67,94,202.80/- (Rupees Two Crore Sixty Seven Lakhs Ninety Four Thousand Two Hundred Two and Eighty Paise only) as on 28.05.2015 plus interest, incidental expenses, cost, charges etc., within 60 days from the date of the said

The Borrower/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantors/ Mortgagors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Bank of India has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 31.07.2019. The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in

general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of Bank of India, Churchgate Branch, for an amount of Rs. 2,67,94,202.80/- (Rupees Two Crore Sixty Seven Lakhs Ninety Four Thousand Two Hundred Two and Paise Eighty only) as on 28.05.2015 plus interest, incidental expenses, cost, charges, etc. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Property

Gala No. 3, Ground Floor, Bldg No. 3, Jay Vijay Industrial Estate, Survey No. 60,62,63,64,65,89 village Bapane, Tal. Vasai, Dist. Palghar.

(Brajesh Chandra) Date: 31.07.2019 **Authorised Officer** Place: Vasai Bank of India, SARM Branch

ग्रामीण विकास विभाग(ग्रा0का0मा0) मुख्य अभियंता का कार्यालय 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, रांची ई- निविदा आमंत्रण सचना

ई--निविदा संख्या:- 67/2019-20/RDD(RWA)/GIRIDIH मुख्य अभियंता, ग्रामीण विकास विभाग(ग्रा०का०मा०), झारखंड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है।

झारखंड सरकार

आईडेन्टी फिकेशन प्राक्कलित राशि (रूपये में) संख्या / पैकेज संख्या कार्य का नाम समाप्ति की तिथि चिचाकी कोयरीडीह से कालीटॉड भावा बाघानाल, अम्बाडीह एक करोड सँतीस लाख आठ 1,37,08,600.00 तक पथ का सुद्दीकरण कार्य (लं- 4.600 कि0मी0) GIRIDIH/05/ 2019-20 हजार छः सी रू० मात्र 2. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:- 13.08.2019

4. जिला नियंत्रण कक्ष, रांची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एवं अपलोड किये गये तकनीकी योग्यता

निविदा खोलने की तिथि एवं समय:— 26.08.2019 पूर्वाहन 11.30 बजे ।

3. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 22.08.2019 अपराहन 5.00 बजे।

दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि:- 23.08.2019 पूर्वाहन 10.00 बर्ज से अपराहन 3.30 बजे तक। निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवँ पता:

— मुख्य अभियंता, ग्रामीण विकास

विभाग(ग्रा०का०मा०), झारखंड, रांची, 102 द्वितीय तल्ला अभियंत्रण भवन, रांची। ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं0:- 0651-2207818

 निविदा शुल्क भारतीय स्टेट बैंक द्वारा निर्गत बैंक डाफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विभाग(ग्रा०का०मा०). कार्य प्रमंडल, गिरिडीह के पक्ष में भगतेय होगा जो लौटाया नहीं जायेगा। विस्तत जानकारी के लिए वेबसाईट iharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है। नोडल पदाधिकारी

PR 213309 (Rural Work Department)19-20°D **बूंद - बूंद नहीं बरतेंगे तो बूंद को तरसेंगे**) ई—प्रोक्य्रमन्ट सेल

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (The Act)

Outstanding Amount Name of Borrower(s) Particulars of Mortgaged (A) property/ (ies) (Rs.) LOAN ACCOUNT NO FLAT NO. 401, 4TH FLOOR, Rs.23,45,109/- (Rupees VAIBHAV VASIND HILLS. WING HHLTHN00315549 **Twenty Three Lakhs** 1.SUMESH KUMARAN G-3, GAT NO. 186/A/2 & 186/A/3, **Forty Five Thousand One** ALIAS SUMESH KUMARAN VILLAGE SARMAL, TALUKA Hundred Nine Only) as on **VISHWAKARMA** SHAHPUR, THANE- 421604, 11.07.2019 2.SUNITA KUMARAN VISHWAKARMA MAHARASHTRA

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column C indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column C above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law. Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire

amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of

publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private

treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property." In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of Secured Creditor.

Place: THANE (Maharashtra)

For Indiabulls Housing Finance Ltd. **Authorized Officer** (Rama)

RAMA PETROCHEMICALS LIMITED Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli,

P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra. Tel.No.: (02192) 250329 / 251211; Email: rama@ramagroup.co.in Website: www.ramapetrochemicals.com Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors will be held on Monday, the 12th day of August, 2019, at 11:30 p.m. at the Corporate Office of the Company at 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbai-400021 to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2019.

The above details can be viewed on the website of the Company (www.ramapetrochemicals.com) as well as on the website of BSE (www.bseindia.com)

By Order of the Board For RAMA PETROCHEMICALS LIMITED

Place : Mumbai Dated: August 1, 2019

• CIN No. L32109MH1982PLC028280 • Tel No. 91-253-2382238/67 • Fax No: 91-253-2382926 • Email ID: secretarial@deltamagnets.com • Website: www.deltamagnets.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47

Further, Pursuant to our letter dated 28th day of June, 2019 to Stock Exchanges and in compliance with the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltamagnets.com, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Delta Magnets Limited Sd/-

Place: Mumbai Date: 01/08/2019

Anannya Godbole Company Secretary ACS NO: 23112

NOTICE is hereby given to the General Public that I, Mrs. Kavita

mortgage to HDFC Bank Ltd., Trade Star, Andheri (E), Mumbai by way of security to secure the banking facility granted to Mr. Chatur Vaswani by the said Bank. **Description of the Property:**

SIDE constructed on a piece of land bearing CTS No. 119F/1A situated at Village Tungwa, Taluka Kurla, Mumbai. It is further notified that the following Original Documents pertaining to above referred property are misplaced, not available and not traceable.

No. 1 Original Registration Receipt of Agreement dated 19.07.2002

3 Commencement Certificate issued by BMC

If any person/persons or institutions claim to have any charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to Advocates M/s. Bejai and Co. having their office at 102, 1st Floor, Bldg. No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E), Thane-401 107; within **14 days** from the date of publication of this notice, failing which the mortgage with said HDFC Bank shall be complete without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right

or entitlement of whatsoever nature of anyone. Place :- Mumbai Date :-30.07.2019

Sr.

Mrs. Kavita Vaswani

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL - II 3rd Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba Mumbai-5 WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY RECOVERY PROCEEDING NO. 143 OF 2016

Exh. No.: 11 Next Date: 5/9/19 Whereas you, Veenod L Wagh (Certificate Debtors) & Ors. have failed to pay the sum of Rs. 20,40,237/- (Rupees- Twenty Lac Forty Thousand Two Hundred Thirty Seven

You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring alienating creating third party interest, parting with possession, charging or dealing with under mentioned property in any manner and that all person be and that they are prohibited from

taking any benefit under such transfer, alienation, possession or charge. SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY Flat No. 407, admeasuring 630 sq. ft. Built-up area, on 4th floor, 'A' wing of the building

known as "Balaji Apartment", village Panchpakhadi, Mahatma Phule Nagar, Near MHADA Vasahat, Thane (W), bearing Survey No. 168 within the limits of Thane Municipal Corporation, Dist., Thane.

1) Veenod L Wagh Flat No. 407, 4th floor, Awing, Balaji Apartment, Mahatma Phule Nagar, Aai Mata

Mandir Panch Pakhadi, Thane (W) 2) Mrs. Pramila Veenod Wagh

Flat No. 407, 4th floor, Awing, Balaji Apartment, Mahatma Phule Nagar, Aai Mata

Mandir Panch Pakhadi, Thane (W)

Mahatma Phule Nagar, Aai Mata Mandir Panch Pakhadi, Thane (W)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the General Public that we, Mrs. Urmila R.

Mundada & Mr. Ramnarayan M. Mundada, intending to offer our property described herein below as a mortgage to HDFC Bank Ltd., Trade Star, Andheri (E), Mumbai by way of security to secure the banking facility granted to Ramnarayan Mundada, by the said Bank.

A C roof constructed prior to 1951 and remaining open part situated at Taluka Ulhasnagar, District Thane. It is further notified that the following Original Documents pertaining to

able, which are as under:

Sr. No. 1 Original Agreement dated 24.08.1994 between Mr. S. D. Packiri

2 Sale Deed dated 16.12.1995 between Mr. Gope Chauharmal Teckchandani, therein called "Seller" & Mrs. Lajwanti S. Lulla & Mr. Ritesh S. Lulla, therein called "Purchasers"

If any person/persons or institutions claim to have any charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to Advocates M/s. Bejai and Co. having their office at 102, 1st Floor, Bldg. No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E), Thane-401 107; within 14 days from the date of publication of this notice, failing which the mortgage with said HDFC Bank shall be complete without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of

Mr. Ramnarayan M. Mundada

RATNADEEP D JOG COMPANY SECRETARY

Regd. Off: B-87, MIDC, Ambad, Nashik-422 010.Maharashtra.

of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 9th day of August, 2019 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

PUBLIC NOTICE

Vaswani, intending to offer my property described herein below as a

Flat No. 910 on the 9th floor in C-wing of the building known as HILL

which are as under:

Name of Documents

between M/s. Powai Developers and Mr. N. C. Bhavnani & Ors. 2 Full & Final Payment Receipt issued in the name of Mr. N. C. Bhavnani & Ors.

4 Occupancy Certificate issued by BMC

Corporation Bank ... Certificate Holder Veenod L. Wagh & Ors. ... Certificate Debtors

Only) alongwith interest thereon in respect of Recovery Proceeding No. 143 of 2016 in Original Application No. 209 of 2014 drawn up by the Hon'ble Presiding Officer.

Given under my hand seal of the Tribunal on this 19th day of July, 2019 at Mumbai. **SUJEET KUMAR SEAL Recovery Officer**

DRT-II, MUMBAI.

3) Adhoc Committee, Balaji Apartment

Description of the Property:-Portion of land of Room No. 1204, Block No. C-602, Ulhasnagar-4 area as per C D 253 sq. yards out of which 200 sq. ft. are covered with

above referred properties are misplaced/not available and not trace-

Name of Documents

Swamy, therein called "Seller" & Mr. Gope Chauharmal Teckchandani, therein called "Purchasers"

anyone.

Place :- Mumbai Date :-30.07.2019

Mrs. Urmila R. Mundada &

NOTICE

सर्वमगल मर्कटाईल के. लि.

सीआयएनः एल५११००एमएच१९८३पीएलसी०२९६००

नोंद. कार्यालयः क्र.२ मोहत्ता भवन प्रॉपर्टीज,

ऑफ डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८.

ई-मेल : info@sarvamangalmercantile.com

संकेतस्थळ : www.sarvamangalmercantile.com

दूर.: ०२२-२४९६४६५६-६०

फॅक्स : ०२२-२४९६३०५५

सूचना

संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> यावर उपलब्ध आहे.

दिनांक : ०१.०८.२०१९

ठिकाण : मुंबई

सर्वमंगल मर्कंटाईल कं. लि. करिता

मंडळाच्या आदेशाद्वारे

सही/-

प्रखर गुप्ता

कंपनी सचिव

O.VIII,

प्रणाम : ज्याअर्थी उपरिनामित वादींनी ह्या नामदार न्यायालयांत तुम्हा उपरोक्त प्रतिवादीं विरूद्ध एक वाद दाखल केला आहे त्याचे एक संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे म्हणजेच ए) की, जयप्रकाश नगर, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०० ०६३ मधील सीएस नं. ४०९ येथील सर्व्हें क्र. ९४ ए, १ए/१ ए २ येथील ५०९.८ चौ. मीटर्स मोजमापित प्लॉट क्र. २४ वर B भी ३००० चौ. फूट मोजमापित व्हाईट हाऊस ह्या वादग्रस्त जागेमध्ये प्रवेश करण्यापासून ह्या नामदार न्यायालयाच्या एका स्थायी मनाई हकुमाच्या आदेशाने प्रतिवादींना मज्ज्ञाव

बी) वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, जयप्रकाश नगर, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०० ०६३ मधील सीएस नं. ४०९ येथील सर्व्हे क्र. ९४ ए, १ ए/१ ए २, येथील ५०९.८ चौ. मीटर्स मोजमापित प्लॉट क्र. २४ वर उभी ३००० चौ. फूट मोजमापित व्हाईट हाऊस ह्या वादग्रस्त जागेमध्ये प्रवेश करण्यापासून ह्या नामदार न्यायालयाच्या एका स्थायी मनाई हुकूमाच्या आदेशाने प्रतिवादींना, त्यांचे नोकर, एजंटस् आणि त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही व्यक्तीला

सी) वरील विनंती खंड ''बी'' च्या बाबतीत अंतरिमकालिन आदेश मंजर करावेत. डी) अन्य कोणताही योग्य आदेश पारित

तुम्हाला याद्वारे ह्या नामदार न्यायालयात ९ सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी प्रमाणवेळ ११.०० वा. उपरोक्त वादींना उत्तर देण्यासाठी एकतर व्यक्तिशः किंवा वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अन्य व्यक्तिसह हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते आणि तुम्ही हजर होण्यासाठी ठरविलेल्या दिवशी वादाचा अंतिम निकाल दिला जाणार असल्याने त्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार सादर केले पाहिजेत, आणि याद्वारे तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की, सांगितलेल्या दिवशी हजर राहण्यात तुम्ही

कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत वादावर

सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल आणि

वादींच्या दाव्याच्या गुणवत्तेशी संबंधित किंवा

तुमच्या बचावाकरता ज्यावर तुम्ही विसंबून

आहात अशा शक्ती असलेले पुरावे किंवा

त्मच्या ताब्यातील कोणतेही दस्तावेज

तुमच्या बरोबर आणावेत (किंवा तुमच्या विकलांसोबत पाठवावेत.) दि. २९ जुलै, २०१९

सही/-सीलर रजिस्ट्रार साठी दि. २९ जुलै, २०१९

सही/-एस. एम. सुर्यवंशी वादींसाठी वकील

५५,००,०००/-

(रुपये पंचावन्न

कार्यालय : फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला. अंबर ओमस्वस्तिक सीएचएस लि., कार्टर रोड नं. ७, बोरिवली (पू), मुंबई - ६६.

आणि वेळ

93-09-7099

द्. ०३.०० वा.

तेजपाल स्कीम क्रॉस रोड नं. ५, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.

सॅट इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता हरिकांत तुरगालिया ठिकाण : मुंबई संपूर्ण वेळ संचालक दिनांक : ०१-०८-२०१९ डीआयएन : ०००४९५४४

Arrow Textiles Limited **Regd. Off:-** Plot No. 101-103, 19th Street, MIDC, Satpur, Nasik – 422 077,

• Email ID: secretarial@arrowtextiles.com • Website: www.arrowtextiles.com Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 9th day of August, 2019 inter alia, to

consider, approve and take on record Unaudited Financial Results of the

Maharashtra • CIN No. L51494MH2008PLC178384 • Tel No. 91-253-6609893

Company for the quarter ended 30th June, 2019. Further, Pursuant to our letter dated 28th day of June, 2019 to Stock Exchanges and in compliance with the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.arrowtextiles.com, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e.

www.bseindia.com and www.nseindia.com. **For Arrow Textiles Limited**

Saurabh Gangadhare

Company Secretary

ACS No.: 49743

Place: Mumbai Date: 01/08/2019

जाहीर सूचना

सोसायटीचे जे मूळ सभासद होते त्या क्र. बीडीआर-१/२२/१९९५ व बीडीआर-१/२३/१९९५ अंतर्गत हस्तांतरणाच्या द्य्यम निबंधकांकडे रितसर नोंदवलेल्या आणि साधारण २० ऑगस्ट, १९९४ च्या आसपास केलेल्या विक्री कराराद्वारे विकासक आणि प्रवर्तक श्री. जयेश पन्नालाल चोक्सी यांच्याकडून ते संपादित ज्यांनी केले त्या क्र. बीडीआर-१/१०७०१/२००८ व बीडीआर-१/१०७०२/२००८ अंतर्गत हस्तांतरणाच्या दृय्यम निबंधकांकडे रितसर नोंदवलेल्या आणि साधारण २५ नोव्हेंबर, २००८ च्या आसपास केलेल्या विक्री विलेखाद्वारे मे. क्रिस्टल लेस (इंडिया) लि. कडून ते ज्यांनी संपादित केले त्या आधीचे मालक मे. पायोनियर ई-कॉम फॅशन्स लि. कडून क्र. बीडीआर-४/१०२४२/२०१० बीडीआर-४/१०२४३/२०१० अंतर्गत हस्तांरणाच्या दुय्यम निबंधकांकडे रितसर नोंदवलेल्या आणि साधारण १ नोव्हेंबर, २०१० च्या आसपास केलेल्या करारांच्या कलमांद्वारे ते संपादित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या सर्व भारांपासून मुक्त, स्पष्ट व पणनयोग्य हक्क धारण करणाऱ्या त्याच्या प्रत्यक्ष शांततापूर्ण कब्जा असलेल्या आणि गाव ओशिवरा, तालुका अंधेरीच्या सी.टी.एस. क्र. ६३५, सर्व्हे क्र. ४१ (भाग), प्लॉट क्र. ८-डी, धारक जिमनीवर बांधलेल्या रुषभ कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दालिया इंडस्ट्रियल एरिया, ऑफ न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ येथील ''रुषभ कॉम्प्लेक्स'' नावाच्या इमारतीमधील २ ऱ्या मजल्यावरील सुमारे २४.६९ चौ. मी. म्हणजेच २६५.७७ चौ. फूट कार्पेट एरिया मोजमापित युनिट क्र. २०९ व सुमारे २५.२ चौ. मी. म्हणजेच २७१.९० चौ. फूट कार्पेट एरिया मोजमापित युनिट क्र. २१० चे निर्विवाद आणि एकमेव मालक असल्याचा दावा मे. वरशिप फिनकॅप सर्व्हिसेस प्रा. लि., ज्यांचा नोंदणीकृत पत्ता आहे-सी/१०६, शांती गंगा अपार्टमेंटस्, रेल्वे स्टेशन समोर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५ हे करत आहेत, जरी सर्वांना त्यांचे सभासदत्व मिळाले होते तरी औपचारिकरित्या सदर सोसायटीने अजूनही १० शेअर्स जारी केले नाहीत, ते आता सदर युनिटस् व सदर सोसायटीच्या सभासदत्वाचे लाभ आणि त्याच्या सर्व लाभ आणि हक्क माझ्या अशिलांच्या नावात विक्री, हस्तांतरित, अभिहस्तांतरित आणि

अभिहस्तांकित करू इच्छितात तसेच सदर युनिटस् चा प्रत्यक्ष कब्जा सुपूर्दही करू इच्छितात. कोणत्याही व्यक्ती/मंडळाने उपरोक्त मिळकत आणि/किंवा तिच्या कोणत्याही भाग किंवा हिश्श्याच्या संबंधात कोणत्याही विलेख, दस्तावेज, लिखापढी केली असेल आणि/किंवा त्या बाबतीत कोणतेही विलेख किंवा दस्तावेज केले असतील आणि/किंवा विक्री, गहाण, न्यास, धारणाधिकार, कब्जा, दान, वारसा, हक्क त्याग, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांची तसे मला ह्या सूचनेच्या जारी केल्या तारखेपासून १४ दिवसांत त्याच्या कागदोपत्री पुराव्यासंह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, अशा व्यक्ती/मंडळे याचे, त्यांच्यासाठी त्यांच्या मार्फत आणि/किंवा त्यांच्या वतीने केले असे कोणतेही दावे किंवा मागण्या, आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्यानुसार माझे अशील सदर युनिटस् चे संपादन आणि खरेदी करण्यास आणि सदर सोसायटीच्या सभासदत्वासाठी हक्कदार असतील. दिनांक : ०२ ऑगस्ट, २०१९

श्री. निखिल के. सालियन

ए-४०५ मार्ग, सहवास सीएचएस लि., सहकार मार्ग.

GARWARE

मॅक्सग्रो इंडिया लिमिटेड

(याआधी फ्रंटलाईन बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड असे ज्ञात)

सीआयएन: एल१७२००एमएच१९९४पीएलसी०७६०१८

नोंद. कार्यालय: ए१०३, हबटाऊन सोलॅरिस, एन. एस. फडके मार्ग,

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९

सूचना

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन २९, ३० व ३३

नुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही दि. ३० जून,

२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर

बाबींसह विचारात घेण्यासाठी व मंजूर करण्यासाठी बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९ रोजी

सदर सूचना कंपनीची वेबसाईट http://www.maxgrowindia.com व स्टॉक

''फ्रंटलाईन कोड ट रेग्युलेट, मॉनिटर अँड रिपोर्ट टेडिंग बाय डायरेक्टर्स, प्रमोटर्स,

डिसिग्नेटेड एम्प्लॉयीज अँड कनेक्टेड पर्सन्स ऑफ दी कंपनी अँड मटेरियल सबसिडियरी

ऑफ दी कंपनी'' नुसार ट्रेडिंग विंडो या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जाहीर झाल्यावर

एक्सचेंजची वेबसाईट http://www.bseindia.com यावरही उपलब्ध असेल.

गरवारे पॉलिस्टर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: नायगाव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद-४३१ १३३. कॉर्पोरेट कार्यालय : दू :+९१-२२-६६९८८०००/- फॅक्स : +९१-२२-२८२४८१५५ सीआयएन: एल१०८८९एमएच१९५७पीएलसी०१०८८९

ईमेल : cs@garwarepoly.com/ संकेतस्थळ : www.garwarepoly.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे अंतर्गत नमूद तारणाकरिता प्रमाणपत्र शेअर धारकांद्वारे गहाळ झाले आहे. आणि अर्जदारांनी कंपनीकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तीस सदर तारणाच्या संबंधित कोणताही दावा असल्यास, असा दावा कंपनीकडे गरवारे हाऊस, ५०-ए, स्वामी नित्यानंद मार्ग, विलेपार्ले (पू), मुंबई - ४०००५७ येथे दिनांकापासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा कंपनी पुढील माहितीशिवाय प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल.

धारक आणि सं. धारकाचे नाव	दर्शनी मुल्य	तारणाचे	विभिन्न			
	(रु.)	क्र.	क्र.			
चंदक्रांत बी. गरवारे - कर्ता एचयुएफ	१०	3400	१४३७३१-			
अनिता चंद्रकांत गरवारे, जयदीप चंद्रकांत			१४७२३०			
गरवारे, निहाल चंद्रकांत गरवारे						

गरवारे पालिस्टर लिमिटेड करिता

पराग दोशी कंपनी सचिव

HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

(A Government of India Enterprise) Regd Office: 401,402,403, 4th Floor, V Times Square, Plot No. 3, Sector-15, CBD Belapur, Navi Mumbai, District Thane, Maharashtra, PIN – 400 614. CIN: L99999MH1960GOI011895

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29 and other applicable Regulations of the LODRRs that a Meeting of the Board of Directors of Hindustan Organic Chemicals Limited., (HOCL) will be held on Friday, the 9th August, 2019 to consider and to approve inter alia, the un-audited Financial Results of the Company for the 1st Quarter ended 30th June, 2019 and other important/urgent agenda

For Hindustan Organic Chemicals Ltd.

Place: CBD Belapur, Date: 01/08/2019.

(Mrs. Susheela S. Kulkarni) **Company Secretary**

SARLA PERFORMANCE FIBERS LIMITED

CIN: L31909DN1993PLC000056 Regd. Office: Survey No. 59/1/4, Amli Piparia Industrial Estate,

Silvassa – 396 230, (U.T. of Dadra & Nagar Haveli). Tel: 0260 3290467, Fax: 0260 2631356, Website: www.sarlafibers.com Email: silvassa@sarlafibers.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 13" August, 2019 to, inter alia, consider and approve the Standalone and Consolidated Unaudited financial results of the Company for the quarter ended 30" June, 2019.

The said Notice may be accessed on the Company's website at www.sarlafibers.com and may also be accessed on the Stock Exchange Websites at www.bseindia.com and www.nseindia.com Further, in terms of the Company's code of Practices and Procedures for fair

disclosure of Unpublished Price Sensitive Information, the trading window of the Company shall remain closed for all the designated employees and connected persons for trading in shares of the Company from Thursday, 1" August, 2019 (from 6:00 PM) to Thursday, 15" August, 2019 (to 6:00 PM)

Date: 1[™] August, 2019 Place: Mumbai

For Sarla Performance Fibers Limited Mahendra Sheth CFO & Company Secretary

जाहिर नोटीस पक्षकारांनी दावा देखिल दाखल केला आहे.

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड

टेडर्स लिमिटेड

सीआयएन : एल५११००एमएच१९८३ पीएलसी०३०७८२

नोंदणीकृत कार्या.: सेक्सारिया चेंबर्स,

५ वा मजला, १३९, नगिनदास मास्टर रोड,

फोर्ट, मुंबई-४०० ००१.

द्र. क्र : ४०५०० ९०० फॅक्स क्र. : २२६२४९८९

ई-मेल आयडी : ishwarshakti@rediffmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड

ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४७

सहवाचता रेग्युलेशन ३३ आणि २९ च्या तरतुर्दीनुसार कंपनीच्या

संचालक मंडळाची सभा ही दिनांक ३० जून, २०१९ रोजी

संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

इतर बाबींसह विचारात घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासार्ठ

शनिवार, १० ऑगस्ट, २०१९ रोजी संध्या. ०५.०० वा.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सेक्सारिया चेंबर्स, ५ वा मजला,

१३९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१,

सदर सूचना स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड

संचालक (डीआयएन:००११६५८२)

ट्रेडर्स लिमिटेडसाठी

विनय के. सेक्सारिया

महाराष्ट्र, भारत येथे घेण्यात येणार आहे.

तरी या नोटीसीद्वारे कळवितो की, वर नमुद मिळकती मध्ये असलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत तसेच अन्य कृणीही अतिक्रमण करू नये. सदर मिळकती मध्ये अतिक्रमण करणाऱ्या असामी विरूध्द योग्य ती कारवाई केली जाईल व होणाऱ्या कारण, परिणांम

खर्चास सर्वस्वी अतिक्रमण करणारी व्यक्ती जबाबदा राहील यांची नोंद घ्यावी. दि.०१.०८.२०१९ ॲंड. राजेश शुक्ला

पत्ता :- साईनाथ धाम, तुळींज रोड, गोल्डन ट्रेड सेंटरच्या समोर, अपना बेकरी जवळ, नालासोपारा (पु),ता.वसई,जि.पालघर,मो. नं. ९७६२७२८३०४

वकील प्रेरक पी. चौधरी, मी सी.एस. क्र. १७९, फोर्ट विभाग, निगनदास मास्टर रोड, फोर्ट चेंबर्स, तळ मजला, कार्यालय क्र. १ आणि **२** च्या संदर्भामध्ये श्री. राकेश पुरी (कार्यालय क्र २ चे मालक) आणि सौ. संगीता आर. पुरी नामाधिकाराची चौकशी करीत आहे.

मागविले आहेत.

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, १४ दिवसांच्या समाप्तीनंतर जनतेच्या सर्व सभासदाची ज्यांनी या सूचनेनंतरही कळविले नाही त्यांचे बांधकामावर उभी जमीन किंवा सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क इ. असल्यास ते परित्यागित/सोडून दिल्याचे/

(वकील उच्च न्यायालय, मुंबई)

दिनांकः २ ऑगस्ट, २०१९

सिटी युनियन बँक लि.

प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१. फोन: ०४३५-२४०२३२२, २४०१६२२ फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये निविदा-नि-लिलाव विक्री सूचना

खालील मिळकती या **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे गहाण आहेत त्या खालील कर्जदार/हमीदार यांना खालील नमूद रक्कम यासह पुढील व्याज या रकमेच्या वसुलीसाठी

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने

कर्जदारांचे नाव: क्र. १) मे. एआर क्रिएशन, दुकान क्र. ७, साईनाथ कॉलनी, बीके क्र. १९११ जवळ, सेक्शन-४०, उल्हासनगर, जि-ठाणे-४२१ ००४, क्र. २) श्री. मोह. मोझाहीद्दीन आझाद, श्री. अन्सारउल आझाद हक यांचा मुलगा, फ्लॅट क्र. २०२, राधा क्रिष्णा अपार्टमेंट, बीके क्र. ए-१०४, रुम क्र. २०७, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, क्र. ३) श्रीम. रिशदा खातून एम आझाद, श्री. मोह. मोझाहीदीन आझाद यांची पत्नी, फ्लॅट क्र. २०२, राधा क्रिष्णा अपार्टमेंट, बीके क्र. ए-१०४, रुम क्र. २०७, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, **क्र. ४) श्रीम. नुरसबा अन्सारउल आझाद,** श्री. अन्सार उल आझाद यांची पत्नी फ्लंट क्र. २०२, राधा क्रिष्णा अपार्टमेंट, बीके क्र. ए-१०४, रुम क्र. २०७, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, क्र. ५) श्रीम. रिझया अन्सारउल आझाद, श्री. अन्सारउल आझाद यांची पत्नी, फ्लॅट क्र. २०२, राधा क्रिष्णा अपार्टमेंट, बीके क्र.ए-१०४, रुम क्र. २०७, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, **क्र. ६) मे. आरए क्रिएशन,** बॅरक क्र. १९२७, रविंद्र नगर, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, **क्र. ७) मे. नुरसबा एन्टरप्रायझेस,** बॅरक क्र. १८९४ जवळ, प्लॉट सेक्शन-४० वर, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४, **क्र. ८) मे. रझिया इम्पेक्स,** दुकान क्र. २, बेसमेंट मजला, लक्ष्मी पार्क इमारत, कुर्ला कॅम्प चौक, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००४.

थकीत दायित्व रक्कमः रु. १,८८,३१,९५३/-(रुपये एक करोड अठ्ठयाऐंशी लाख एकतीस हजार नऊशे त्रेपन्न मात्र) २८-०७-२०१९ रोजीप्रमाणे अधिक २९-०७-२०१९ पासून प्रभारित उपार्जित केलेले व्याज अधिक कर्जदार/हमीदाराद्वारे बँकेकडे कोणतेही इतर देय.

आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	लिलावाचे दिनांक आणि वेळ
परिशिष्ट - एः (श्री. मोह. मोझाहिद्दीन आझाद, श्री. अन्सारउल आझाद हक यांचा मुलगा, आणि श्रीम. रिशदा खातुन एम आझाद, श्री. मोह. मोझाहिद्दीन आझाद यांची पत्नी यांच्या मालकीची मिळकत) उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल गाव उल्हासनगर, कॅम्प-४, तालुका अंबरनाथ आणि जिल्हा ठाणे येथे असलेले आणि वसलेले ब्लॉक क्र. ए-१०४, रुम क्र. २०७, धारक क्र. २२८५४, विभाग-जी, उल्हासनगर-४२१ ००४ बांधकामित राधा क्रिष्णा अपार्टमेंट अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ६४१.०० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, दुसरा मजल्या वर, फ्लॅट क्र. २०२ चे ते सर्व भाग आणि विभाग	रु. ३५,००,०००/- (रुपये पस्तीस लाख मात्र)	१३-०९-२०१९ दु. ०१.०० वा.
परिशिष्ट - बी: (श्री. मोह. मोझाहिद्दीन आझाद, श्री. अन्सारउल आझाद हक यांचा मुलगा, आणि श्रीम. रिशदा खातुन एम आझाद, श्री. मोह. मोझाहिद्दीन आझाद यांची पत्नी यांच्या मालकीची मिळकत) उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल गाव उल्हासनगर, कॅम्प-५, तालुका उल्हासनगर, जिल्हा ठाणे मध्ये रुम क्र. १८३३ चे प्लॉट, ब्लॉक क्र. सी-९१७, सीटी सर्व्हे क्र. २४५०४ येथे असलेले आणि वसलेले उल्हासनगर, जिल्हा ठाणे येथील ''लक्ष्मी पार्क'' अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित १,४००.०० चौ. फू., बेसमेंट मजल्यावर, दुकान क्र. २ चे ते सर्व भाग आणि विभाग	रु. ९५,००,०००/- (रुपये पंच्याण्णव लाख मात्र)	१३-०९-२०१९ दु. ०१.०० वा.
परिशिष्ट – सी: (श्रीम. नुरसबा अन्सारउल आझाद, श्री. अन्सारउल आझाद यांची पत्नी, श्रीम. रिशदा खातुन एम आझाद, श्री. मोह. मोझाहिद्दीन आझाद यांची पत्नी आणि श्रीम. रिजया अन्सारउल आझाद, श्री. अन्सार उल आझाद यांची मुलगी यांच्या मालकीची मिळकत) नोंदणी उप-जिल्हा उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल गाव उल्हासनगर, कॅम्प-४, तालुका उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे मधील सीटीएस क्र. २२८३७ ब्लॉक क्र. ए-३३०, रुम क्र. ६५९ असलेले आणि वसलेले उल्हासनगर, ''अभिषेक रेसिडेन्सी'' अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित अंदाजे १,१२० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, बेसमेंट मजल्यावर दकान क्र. १ असलेले वाणिज्यिक परिसर.	रु. ६५,००,०००/- (रुपये पासष्ट लाख मात्र)	१३-०९-२०१९ दु. ०१.०० वा.

कर्जदारांचे नाव: क्र. १) मे. एआरबी टेक्सटाईल्स, तळमजला, स्वामी देव प्रकाश कॉम्प्लेक्स, उल्हासनगर, जि. ठाणे, क्र. २) श्री. सुशिल श्रीचंद सचदेव, श्री. श्रीचंद सचदेव यांचा मुलगा, फ्लॅट क्र. ६०४, आराधना अपार्टमेंट, गोल मैदान, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००१, **क्र. ३) श्रीम. कशीष सुशिल सचदेव,** श्री. सुशिल श्रीचंद सचदेव यांची पत्नी, फ्लॅट क्र. ६०४, आराधना अपार्टमेंट, गोल मैदान, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००१. थकीत दायित्व रक्कमः रु. ८२,७५,५३२/-(रुपये ब्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार पाचशे आणि बत्तीस मात्र) २८-०७-२०१९ रोजीप्रमाणे अधिक

राखीव किंमत | लिलावाचे दिनांक आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन (श्री. सुशिल श्रीचंद सचदेव, श्री. श्रीचंद सचदेव यांचा मुलगा) 93-09-7099 उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल गाव उल्हासनगर, कॅम्प-५, तालुका आणि उप-जिल्हा उल्हासनगर ६५,००,०००/-दु. ०२.०० वा.

क्र. ७) श्रीम. रिमा सुनिल रहेजा, श्री. सुनिल जी. रहेजा यांची पत्नी, बीके क्र. २३२/बी/४ समोर, बेवास चौक, उल्हासनगर, जि. ठाणे.

२९-०७-२०१९ पासून प्रभारित उपार्जित केलेले व्याज अधिक कर्जदार/हमीदाराद्वारे बँकेकडे कोणतेही इतर देय

मधील नगरपालिका मिळकत क्र. ५६डीआय०१९४६४७०० अन्वये निर्धारित केलेली ग्राहक क्र. ०२५१४६०७४७५

पीसी क्र. १ द्वारे वेगळा इलेक्ट्रिक मीटर सह सेल्फ कंटेन, सर्व्हे शिट क्र. ७७ मध्ये दाखवलेली शिट क्र. ७७ आणि

सीटीएस क्र. २८५९२ आणि २८६४५ येथे असलेले आणि वसलेले शिट क्र. ७७ मधील युनिट क्र. २९, बीके क्र. १९८८, शिट क्र. ७७, उल्हासनगर-५, जि. ठाणे, येथे स्वामी देव प्रकाश कॉम्प्लेक्स, बी-विंग, तळमजला, दुकान क्र.
१ मिळकतीचे सीमाबध्दः- पूर्व-इमारत, पश्चिम-आतील रस्ता, उत्तर-इमारत, दक्षिण-इमारत. भाग-३
कर्जदारांचे नावः क्र. १) मे. कमल ब्रदर्स, दुकान क्र. ११५, श्री. सत्य साई कॉम्प्लेक्स, मेन बाजार, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००२, क्र. २) श्री. अनित जी. रहेजा, श्री. गनोमल रहेजा यांचा मुलगा, बीके क्र. २३२/बी/४ समोर, बेवास चौक, उल्हासनगर, जि. ठाणे, क्र. ३) श्रीम. मोनिका अनिल रहेजा, श्री
अनिल जी. रहेजा यांची पत्नी, बीके क्र. २३२/बी/४ समोर, बेवास चौक, उल्हासनगर, जि. ठाणे, क्र. ४) श्री. संजय जी. रहेजा, श्री. गनोमल रहेजा यांच मुलगा बीके क्र. २३२/बी/४ समोर, बेवास चौक, उल्हासनगर, जि. ठाणे क्र. ५) मे. काजोल टेक्सटाईल्स, दुकान क्र. १०१, सत्य साई कॉम्प्लेक्स उल्हासनगर, जि. ठाणे, क्र. ६) श्री. सुनिल जी. रहेजा, श्री. गनोमल रहेजा यांचा मुलगा, बीके क्र. २३२/बी/४ समोर, बेवास चौक, उल्हासनगर, जि. ठाणे

(रुपये पासष्ट

थकीत दायित्व रक्कम: रु. ५४,४१,३५८/ –(रुपये चोपन्न लाख एकेचाळीस हजार तीनशे अठ्ठावन्न मात्र) २८-०७-२०१९ रोजीप्रमाणे अधिक २९-०७-२०१९ पासून प्रभारित उपार्जित केलेले व्याज अधिक कर्जदार/हमीदाराद्वारे बँकेकडे कोणतेही इतर देय, इतर खर्च आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन लिलावाचे दिनांक

(श्री. अनिल गनोमल रहेजा, श्री. गनोमल रहेजा यांचा मुलगा आणि श्री. संजय गनोमल रहेजा, श्री. गनोमल रहेजा यांचा मुलगा यांच्या मालकीची मिळकत)

उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगर, जिल्हा ठाणे मधील महसूल गाव, उल्हासनगर कॅम्प-२, तालुका-उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे मधील सीटीएस क्र. ५७९८ येथे असेले आणि वसलेले, युनिट क्र. ४, शिट क्र. ६४, नेताजी रोड, सिरु चौक, उल्हासनगर, जि. ठाणे येथे वाणिज्यीक दुकान क्र. ५८१ <u>मिळकतीचे सीमाबध्दः</u>- पूर्व-दुकान क्र. ५८२, पश्चिम-दुकान क्र. ५८०, उत्तर-रोड, दक्षिण-पॅसेज.

कर्जदारांचे नावः क्र. १) श्री. इम्रान सुलतान खान, श्री. सुलतान अब्दुलरहेमान खान यांचा मुलगा, मिथिला कुटुर नियिधान आश्रम, दुकान क्र. २, तळमजला, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००५. येथे देखिलः- **श्री. इम्रान सुलतान खान,** श्री. सुलतान अब्दुलरहेमान खान यांचा मुलगा, फ्लॅट क्र. १०१, १ला मजला,

कुटुर नियिधान आश्रम, दुकान क्र. २, तळमजला, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१ ००५. थकीत दायित्व रक्कमः रु. १८,३२,२६१/-(रुपये अठरा लाख बत्तीस हजार दोनशे एकसष्ट मात्र) २८-०७-२०१९ रोजीप्रमाणे अधिक २९-०७-

एकदंत अपार्टमेंट, गणपत नगर, आशेळे, उल्हासनगर-४, ठाणे-४२१००४, क्र. २) श्रीम. हमैरा इम्रान खान, श्री. इम्रान सुलतान खान यांची पत्नी, मिथिला

२०१९ पासून प्रभारित उपाजित केलले व्याज आधिक कजदार/हमादाराद्वार बककड काणतहा इतर दय			
आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	लिलावाचे दिनांक	
·		आणि वेळ	
(श्री. इम्रान सुलतान खान, श्री. सुलतान अब्दुलरेहमान खान यांचा मुलगा यांच्या मालकीची मिळकत)	₹.	83-08-2088	
ग्रामपंचायत आशेले च्या हद्दीतील आणि नोंदणीकृत उप-जिल्हा अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महसूल गाव आशेले,	२७,००,०००/-	दु. ०४.०० वा.	
तालुका अंबरनाथ आणि जिल्हा ठाणे मधील सर्व्हे क्र. १२, हिस्सा क्र. ०२, येथे असलेले आणि वसलेले आशेले,	(रुपये सत्तावीस		
तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे ''एकदंत अपार्टमेंट'' अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ७८०.०० चौ. फू.	लाख मात्र)		
पहिला मजला, फ्लॅट क्र. १०१ चे ते सर्व भाग आणि विभाग			

कर्जदारांचे नावः क्र. १) श्री. अब्दुल रज्जाक ए रायचुर, श्री. रज्जाक ए रायचुर यांचा मुलगा, फ्लॅट क्र. १०२, ए-विंग, गजानन दर्शन अपार्टमेंट, गांडगे रोड, कर्जत, जि. रायगड, क्र. २) श्रीम. तहेसीन रज्जाक रायचुर, श्री. अब्दुल रज्जाक ए रायचुर यांची पत्नी, फ्लॅट क्र. १०२, ए-विंग, गजानन दर्शन अपार्टमेंट,

थकीत दायित्व रक्कमः रु. १३,८३,०२९/–(रुपये तेरा लाख त्र्याऐंशी हजार एकोणतीस मात्र) २८–०७–२०१९ रोजीप्रमाणे अधिक २९–०७–२०१९

	पासून प्रभारित उपाजित केलेले व्याज अधिक कर्जदार/हमीदाराद्वारे बंकेकडे कणितेही इतर देय		
	आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	लिलावाचे दिनांक आणि वेळ
? ?	(श्री. अब्दुल रज्जाक ए रायचुर आणि श्रीम. तहेसीन रज्जाक रायचुर यांच्या मालकीची मिळकत)	₹.	93-09-7099
١.	उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील महसूल गाव उल्हासनगर, तालुका उल्हासनगर, जिल्हा ठाणे मधील वॉर्ड	44,00,000/-	दु. ०५.०० वा.
	क्र. १९ अन्वये निर्धारित केलेले, मिळकत क्र. १९बीआय०२०००४८०० धारक शहर सर्व्हे क्र. १०९५६ आणि	(रुपये पंचावन्न	
	१०९५७, प्लॉट क्र. १२, १३ आणि १४ चे अर्धा, शिट क्र. ६६, सेक्शन ६-बी, कॉटेज इंडस्ट्रीज, उल्हासनगर-२,	लाख मात्र)	
	जिल्हा ठाणे-४२१ ००२ वर बांधकामित जे. के. बिस्कीट इंडस्ट्रीचे पहिल्या मजल्यावर मोजमापित १,३९०.०० चौ.	·	
	फ. शेड क्र. २		

निविदा-नि-लिलावाचे स्थान: सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई कल्याण शाखा, क्र. १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई–४२१ ३०४. दूरध्वनी क्र.: ०२५१-२२०३२२२, मोबाईल क्र.: ९३२५ ०५४२५२

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:

(१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/ती त्याच्या/तिच्याकरिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, क्र. १-ई, रामक्रिश्न नगर, मुरबाड रोड, कल्याण **पश्चिम, मुंबई-४२१ ३०४** यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **द**. १२.०० वा. पहिल्या भागासाठी, द्. १.०० वा. किंवा पूर्वी द्सऱ्या भागासाठी, ०२.०० वा. किंवा पूर्वी ३ ऱ्या भागासाठी, द्. ३.०० वा. किंवा पूर्वी ४ थ्या **भागासाठी, सायं. ४.०० वा. किंवा पूर्वी ५ व्या भागासाठी ''सिटी युनियन बँक लिमिटेड''** च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड** यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातून फक्त विहीत निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार **टेलिफोन क्र. ०२५१–२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२** वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/तीं ''जसे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **द. १.०० वाजता पहिल्या भागासाठी, द. २.०० वाजता दुसऱ्या भागासाठी, द. ३.०० वा. तिसऱ्या भागासाठी,** द. ४.०० वा., चौथ्या भागासाठी आणि सां. ५.०० वा. पाचव्या भागासाठी इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार ासली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वत:च्या निर्देशाने लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लेलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, **सिटी युनियन बँक लिमिटेड**च्या निश्चितीच्या अधीन ाहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर **त्वरित** विक्री रकमेच्या **२५% (भरलेली इअर धरून)** आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून ५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहीत कालावधीत संपूर्ण वेक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, ोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज भार आणि अन्य थकबाकी), शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी टीडीएस, जीएसटी, जर असल्यास भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे <u> नेणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील.</u> ठिकाण: कुंबकोणम,

प्राधिकृत अधिकारी सिटी युनियन बँक लिमिटेड दिनांक : ३१-०७-२०१९

अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर्स देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा कंपनीचे रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन नोंदणीकृत कार्यालय येथे शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९ २९(१) (ए) सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे वा. दु. ३.३० आयोजित करण्यात येत आहे. सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची कंपनीच्या कंपनीज कोड ऑफ कंडक्ट फॉर दि प्रिव्हेन्शन सभा दिनांक ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या ऑफ इन्सायडर ट्रेडिंग च्या तरतुदींअन्वये सदर कोड तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय अंतर्गत नमूद सर्व व्यक्तींकरिता कंपनीच्या संबंधित निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर सिक्युरिटीज मध्ये व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो दि. १ जुलै, करण्यासाठी सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९ रोजी २०१९ पासून दिनांक ११ ऑगस्ट, २०१९ रोजीपर्यंत बंद घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.sarvaman-सदर सूचनेचा अहवाल कंपनीची वेबसाईट www.satgalmercantile.com येथे आणि स्टॉक एक्स्चेंजचे

group.in वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

सॅट इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन: L25199MH1984PLC034632

नोंदणीकृत कार्यालय : १२१, बी विंग, मित्तल टॉवर,

नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

ईमेल : sil@mtnl.net.in

सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन

४७ सहवाचन ३३/विनियमन २९ अंतर्गत याद्वारे सूचना

देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय

मॅक्सग्रो इंडिया लिमिटेडसाठी सही/-श्रीम. गिता देवी अगरवाल

७ ऑगस्ट, २०१९ रोजी ४८ तासानंतर बंद होईल.

घेण्यात येणार आहे.

स्थळ: मुंबई

दिनांकः ०१/०८/२०१९

दिनांक : ०२/०८/२०१९

तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळवितो की, मौजे राजावली, ता. वसई, जि. पालघर येथिल स. न.. हि.न. १६६/१, १७०/५, १७०/६ या मिळकती माझे पक्षकार रेवती सुरेश तांडी यांची वाडवडीलां पासुन कुळ हक्काने संपादित झालेल्या मिळकती असुन पैकी स.न./हि.न.१६६/१, १७०/५ या मिळकतींचे ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईटस्चे सदरी माझे पक्षकारांचे नाव मालक म्हणुन दाखल असुन स.न./ हि.न. १७०/६ या या मिळकती मध्ये माझे पक्षकारांचे नाव कुळ म्हण् दाखल आहे. कसेही असले तरी सदर मिळकती मध्ये माझे पक्षकारांची प्रत्यक्ष कब्जा वहीवाट त्यांचे वाडवडिलांपास्न होती व आजही आहे. अशा परिस्थितीत काही असामी सदर मिळकतीमध्ये अतिक्रमण करून सदरची मिळकत हडप करू पहात

आहेत. त्याबाबत मे. तहसिलदार साो, वसई यांचे कोर्टात आदीवाशी कायदा १४/७५ अन्वये माझे

कंपनी सचिव

मे. ट्रिलिगल

(याचिकाकर्त्या कंपनीकरिता वकील)

लोअर परेल, (पश्चिम), मुंबई-४०० ०१३.

१७ वा मजला, टॉवर बी, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग,

सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ व ४७ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह भगीकारणे, विचारात घेण्यासाठी मगळवार, १३ ऑगस्ट, २०१९ रोजी दु. ३.०० वा. **नोंद**. कार्यालयः १२०१, १२वा मजला, विंडफॉल बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९ येथे घेण्यात येणार आहे. सूचना बीएसई इंडिया

लिमिटेडच्या वेबसाईट वर देखील उपलब्ध असेल. एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेडसाठी सही/-स्थळ: मुंबई एच. सी. गुप्ता

> बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

भारत को-ऑपरेटिव्ह बँक

(मुंबई) लि.

(मल्टी स्टेट शेड्युड बँक)

सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.

द्र.: ६१८९ ००८८/६१८९ ०१३४/६१८९ ००८५

श्रुध्दिपत्र

(दि. ३०.०७.२०१९ रोजीच्या मे. पॉलिक्रोइक

पेट्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित

सदर हे तुम्हांस कळविण्यासाठी आहे की, नवशक्ति

(मराठी दैनिक) मध्ये ३१.०७.२०१९ रोजी

प्रकाशित लिलाव सूचनेत दुकान क्र. ६ (संच क्र

३) ची इअर रक्कम ही रु. १०,२०,०००/- (रुपये

दहा लाख वीस हजार मात्र) च्या ऐवजी

रु. १०,२०,००,०००/- अशी नमृद केली आहे.

दि. ३०.०७.२०१९ रोजीचा लिलाव सूचनेचा इतर

मागे, प्लॉट सी-७, बांद्रा, (पूर्व), मुंबई.

शुल्क भरल्यावर पुरवण्यात येईल.

सदर दिनांक २ ऑगस्ट, २०१९

दिनांकः ०१ ऑगस्ट, २०१९

सही/-

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण बेंच मुंबई समक्ष

कंपनी योजना याचिका क्र. ५९३ सन २०१९

मध्ये

कंपनी योजना अर्ज क्र. ५५५ सन २०१८

अकिंनेट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीन्वये विधिसंस्थापित कंपनी

ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे ए/३०४, दी कॅपिटल, जी-ब्लॉक, बांद्रा-कूर्ला, आयसीआयसीआय बँकच्या

याचिका सुनावणीची सूचना

सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास कोणीही व्यक्ती इच्छुक असल्यास, याचिकाकर्त्यांच्या

विकलांना त्यांच्या पत्यावर, त्याच्या हेत्विषयीची सूचना, त्याच्या विकलांद्वारे स्वाक्षरीकृत, त्याच्या पूर्ण नाव

आणि पत्त्यासह याचिकाकर्त्यांच्या विकलांना याचिका सुनावणीकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी

निदान दोन दिवस अगोदर पाठवावी. जेथे ते याचिकेला विरोध करू शकतात, अशा सूचनेसोबत विरोधाची कारणे

किंवा सद्र याचिकेच्या विरोधाकरिता वापरण्यास इच्छक असणाऱ्या त्याच्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत साद्र करावी.

याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून याचिकेची एक प्रत पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यासाठीचे विहित

एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड

सीआयएनः एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९

नोंदणीकृत कार्यालयः १२०१, १२वा मजला, विंडफॉल बिल्डिंग,

सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९

द्र. क्र.: (०२२) २८३८०३४६/४९; **फॅक्स**: (०२२) २८३८०३५३

ईमेल आयडी: atvprojects@ymail.com वेबसाईट: www.atvprojects.co.in

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतूदींच्या अंतर्गत:

महेश बी. कोटीयन

कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत;

मुंबई बेंचद्वारे १६ ऑगस्ट, २०१९ रोजीस सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

उप. महाव्यवस्थापक

आणि प्राधिकृत अधिकारी

लिलाव सूचना)

मजकूर तसाच राहील.

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०१.०८.२०१९

NOTICE OF THE BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to

Regulation 47 of SEBI (LODR)

Regulations, 2015, that a meeting of

the Board of Directors' of the

Company will be held On Wednesday

14" August, 2019 interalia, to consider

approval of the Standalone Unaudited

Financial Results for the quarter

It may also be noted that the trading

window for dealing in the shares of the

Company by the Directors and

Designated Persons, pursuant to the

Insider Trading Code, is closed from

30th June, 2019 and will remain

closed till 19th August, 2019

for Ramasigns Industries Limited

(Formerly Known As Rammaica

On behalf of the Board

India Limited)

Subrat Shukla

Company Secretary

ended June, 30" 2019.

(both days inclusive).

Date 1" August, 2019

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५. ठाणे झोनल कार्यालय, द्र. क्र.: ०२२-२५८२३०४०, फॅक्स क्र.: ०२२-२५८२८९३१, ईमेल: zmthane@mahabank.co.in

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता) [नियम $- \zeta(I)$]ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक २०.०४.२०१६ रोजीस एक मागणी सूचना जारी करून मे. अरोवाना एक्सपोर्टस्, श्री. राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि अन्यचे प्रोप्रायटर संबंधित यांना सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ७,४०,२५,१३७/- (रुपये सात कोटी चाळीस लाख पंचवीस हजार एकशे सदतीस मात्र)अधिक दिनांक २०.०४.२०१६ पासून पुढील व्याज परिशिष्ट मिळकतीच्या गहाणविरुध्द टर्म लोन आणि कॅश क्रेडिट करिता १३.२५% पुढील व्याजाची

परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. थकीत रकमेची परतफेड करण्यात वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, वरील नमूद कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, खालील मिळकतीचा कब्जा सर्कल अधिकारी यांनी घेतला असून ती त्यांनी सदर ॲक्टच्या कलम १४ च्या तरतुदी अन्वये जिल्हा दंडाधिकारीमध्ये असलेल्या अधिकाराच्या शर्ती मध्ये सिक्युरिटायझेशन अर्ज क्र. १७५/२०१७ मध्ये सन्मानीय जिल्हा दंडाधिकारी द्वारे मंजूर आदेशाच्या अन्वये बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्राधिकृत अधिकारी यांना **दिनांक २९** जुलै, २०१९ रोजी सुपुर्त केला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या वरील नमूद रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम ८च्या तरतुदीनुसार

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

मालकीचे.

ठिकाण: खारघर, नवी मुंबई मुख्य व्यरस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी दिनांक: २९.०७.२०१९ बँक ऑफ महाराष्ट्र

र्वेक ऑफ इंडिया BOI

एसएआरएम शाखा ३ रा मजला, साधना रेयॉन हाऊस, डी एन रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. द्: २२६७ ३५४९, २२६७ १०६६. पी बी एक्स - २२६५०६९५ ईमेल : SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, एसएआरएम शाखा - मुंबई - ४०००२० चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१/०६/२०१५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/ हमीदार/गहाणदार मे. देवांष इंडस्ट्रिज, श्री. विरेंद्र हरिलाल गंतारा आणि श्री. भरत हरिलाल ांतारा यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. २,६७,९४,२०२.८०/- (रुपये दोन करोड सद्सष्ट लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे दोन आणि ऐंशी पैसे मात्र) २८.०५.२०१५

तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये ३१.०७.२०१९

रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की,

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्ट च्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. मिळकतीचे वर्णन

दिनांक : ३१.०७.२०१९ स्थळ : वसई

बँक ऑफ इंडिया, एसएआरएम शाखा

प्राधिकृत अधिकारी,

अर्किनेट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड व व्ही. एम. वेअर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित शेअरधारक, धनको यांच्यादरम्यान अंतरलयनाद्वारे विलनीकरणाची योना ("योजना") मंजरीकरिता याचिकाकर्त्या कंपनी द्वारे कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका दिनांक २३ जानेवारी. २०१९ रोजी सादर करण्यात आली असून सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, (एनसीएलटी)

स्थळ : मुंबई

दिनांक : ०१/०८/२०१९

सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी मुंबई-४०० ०२३ च्या भागावरील ब्ल्यू मुन (कार्यालय क्र. १ चे संयुक्त मालक) यांच्या

जनतेच्या सभासदांना याद्वारे त्यांचे आक्षेप/दावे पुरक कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्ता/ईमेलवर या जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत

तळ मजला, ब्ल्यू मुन चेंबर्स (वेलकम रेस्टॉरंटच्या पुढे) नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३

पत्ता कार्यालय क्र. १ आणि २

त्यागित समजले जातील.

वकील प्रेरक चौधरी

ईमेलः prerakchoudhary@gmail.com मोबा.: +९१ ९९२०४७२७४७

फ्लॅट क्र. १, २, ३, ४, ५, ६, ७ आणि ८, पार्क व्ह्यू, प्लॉट क्र. २०५, गाव मुरबी, सेक्टर १९, खारघर, नवी मुंबई, ता. पनवेल, जिल्हा रायगड, श्री. राजेंद्र विठ्ठल शिंदे यांच्या

नाते बँकिंग पलिकडचे

नियम (८(१)

रोजीप्रमाणे अधिक व्याज, अनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचनेच्या रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या

सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, चर्चगेट, शाखेच्या रक्कम रु. २,६७,९४,२०२.८०/- (रुपये दोन करोड सदुसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे दोन आणि ऐंशी पैसे मात्र) २८.०५.२०१५ रोजीप्रमाणे अधिक व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. आणि पुढील व्याजासाठी भाराअधीन राहील.

गाळा क्र. ३, तळमजला, इमारत क्र. ३, जय विजय इंडस्ट्रियल इस्टेट, सर्व्हे क्र. ६०, ६२, ६३, ६४, ६५, ८९ गाव बापाने, ता. वसई, जि. पालघर. (ब्रजेश चंद्रा)